

गाहासत्तसई ए सत्त-गाहाओ

‘गाहासत्तसई’ (गाथासप्तशती) हा एक मुक्तक काव्यांचा संग्रह आहे. इसवी सनाच्या प्रारंभिक शतकात हा ग्रंथ प्रथम ‘गाहाकोस’ या नावाने प्रसिद्ध होता. कविवत्सल हाल अथवा सातवाहन (शालिवाहन) हा या सातशे गाथांचा संग्रहकर्ता होता. या प्राकृत-प्रेमी राजने त्याच्या विशाल राज्यातील सर्व कवी आणि कवयित्रींना आपापल्या द्विपदी (मुक्तके, गाथा) पाठविण्याचे आवाहन केले. प्रतिसाद उत्तम मिळाला. आलेल्या एक कोटी गाथांमधून त्याने ‘सात शतके’ तयार केली.

या गाथा मुख्यतः सामान्य नीतिबोध, सज्जन-दुर्जन वर्णन, निसर्गवर्णन, बीभत्स व हास्यरस यांवर आधारित आहेत.

प्रस्तुत पद्य उताऱ्यात प्रत्येक शतकातील एक-एक गाथा निवडली आहे. प्रत्येकीचे काही आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. प्रथम गाथेत संग्रहाची पार्श्वभूमी दिली आहे. दुसरी गाथा निसर्गवर्णनपर, तिसरी आणि पाचवी बोधपर, चौथी बौद्ध भिक्षुसंघाचा उल्लेख असलेली तर सहाव्या गाथेत शृंगार व हास्याचे मिश्रण आहे. दारिद्र्याचे वर्णन करणारी सातवी गाथा उपहासप्रधान आणि विचार करायला लावणारी आहे. ‘गाथासप्तशती’ हा ग्रंथ प्राकृत साहित्याचे भूषण आहे. या ग्रंथाची भाषा महाराष्ट्री प्राकृतमध्ये आहे.

सत्त सताइं कइवच्छलेण, कोडीअ मज्जआरम्मि ।

हालेण विरडआइं, सालंकाराणं गाहाणं ॥१॥

कमलाअरा ण मलिआ, हंसा उड्हाविआ ण अ पिउच्छा ।
केणावि गामतडाए, अब्बं उत्ताणअं छूढं ॥२॥

छज्जइ पहुस्स ललिअं, पिआइ माणो, खमा समत्थस्स ।
जाणंतस्स अ भणिअं, मोणं च अआणमाणस्स ॥३॥

कीरमुहसच्छहेहिं रेहइ वसुहा पलासकुसुमेहिं ।
बुद्धस्स चलणवंदणपडिएहिं व भिक्खुसंघेहिं ॥४॥

चावो सहावसरलं विच्छुहइ सरं गुणम्मि वि पडंतं ।
वंकस्स उज्जुअस्स अ संबंधो किं चिरं होई ? ॥५॥

एकक च्चिअ रूअगुणं गामणिधूआ समुव्वहइ ।
अणिमिसणअणो सअलो, जीए देवीकओ गामो ॥६॥

जे जे गुणिणो, जे जे अ चाइणो, जे विअड्हविण्णाणा ।
दारिद्र ! रे विअक्खण ! ताण तुमं साणुराओ सि ॥७॥

ગાથા (૧) ભાવાર્થ -

એક કોટી ગાથામધૂન અલંકારાંની સજલેલ્યા અશા સાતશે ગાથા નિવુદ્ધ કવિવત્સલ હાલાને હા સંગ્રહ કેલા.

કડિવચ્છળ - કવિવત્સલ, કવી આણિ કાવ્ય યાંચ્યાવિષયી પ્રેમ અસલેલા, સાતવાહનાચે વિશેષણ.

હાલ - સાતવાહન કુળાતીલ પैઠણચા રાજા ‘હાલ’ કી જો ‘સાલાહણ’ મહણૂની પ્રસિદ્ધ હોતા. હે રાજે પ્રાકૃત-પ્રેમી હોતે. ત્યાને કોણત્યા પ્રકારે સાતશે ગાથાંચા સંગ્રહ કેલા, યાચી નોંદ યા ગાથેત કેલેલી દિસતે.

ગાથા (૨) ભાવાર્થ -

આત્યાબાઈ, સરોવરાતીલ કમળાચે તાટવે તુડવલે ગેલેલે નાહીત. (શાંતપણે બસલેલે) હંસહી કોણી ઉડવુન લાવલેલે નાહીત. મલા અસે વાટે કી યા આપલ્યા ગાવચ્ચા તળ્યાત કોણીતરી (નિળ્યા) આભાઢાચા તુકડાચ જણૂ આણૂન ઉતાણ ટાકલા આહે.

કમલાઅરા - કમળાંચે તાટવે.

મલિઅ - મૃદિત, મર્દન કેલેલે.

પિઉચ્છા - પિતૃષ્વસા, આત્યા.

અન્ધ - અખ્ર, આભાઢ.

ઉત્તાણઅ - ઉતાણે.

છૂંઢ (દેશી) - ક્ષિપ્ત, ટાકલેલે.

ગાથા (૩) ભાવાર્થ -

પ્રભૂચી, સ્વામીચી, રસિકાચી ક્રીડા, પ્રિયેચા રૂસવા, સમર્થાચી ક્ષમા, જાણત્યાચે બોલણે વ અજાણત્યાચે મૌન, હ્યાચ ગોષ્ઠી કેવળ શોભૂન દિસતાત.

છજંડ (દેશી) (ક્રિ.) - (‘છજ્જ’, વર્તમાનકાલ, તૃતીય પુરુષ એકવચન)

સમત્થસ્સ ખમા છજંડ - બલવાનાચી ક્ષમા શોભૂન દિસતે.

જાણંતસ્સ (ક્રિ.) - (‘જાણ’, વ કા. ધા. વિ., પુંલિંગી ષષ્ઠી એકવચન,) જાણકારાચે, જ્ઞાની વ્યક્તીચે.

અઆણમાણસ્સ - અજાણત્યા વ્યક્તીચે, મૂર્ખાચે.

ગાથા (૪) ભાવાર્થ-

પોપટાચ્ચા ચોચીપ્રમાણે લાલભડક અશા પલાશપુષ્યાંની પૃથ્વી શોભાયમાન ઝાલેલી આહે. બુદ્ધાચ્ચા ચરણાંશી વંદન કરણ્યાસાઠી લોટાંગણ ઘાલણાચ્ચા ભિક્ષુસંઘાસારખે હે દૃશ્ય દિસત આહે.

કીએમુહ - પોપટાચી ચોચ.

સચ્છહ - સદૃશ, સમાન.

રેહંડ (દેશી) (ક્રિ.) - (‘રેહ’, વર્તમાનકાલ, તૃતીય પુરુષ એકવચન,) શોભૂન દિસતે.

પલાસકુસુમેહિં - (‘પલાસકુસુમ’ મૂળ નામ, નપુંસકલિંગી, તૃતીયા અનેકવચન,) પલસાચ્ચા ફુલાંની.

ગાથા (૫) ભાવાર્થ -

બાણ સ્વભાવત: સરળ અસતો (વ ધનુષ વક્ર અસતે.) ધનુષ્યાચ્ચા દોરીવર બાણ ચઢવિલા કી તે તત્કાલ ત્યાલા ફેકૂન દેતે. સરળ વ વક્ર યાંચા સંબંધ ચિરકાલ કસા ટિકેલ ?

ચાવ (પું.) - ચાપ, ધનુષ્ય.

સહાવસરલ (વિ.) - સ્વભાવાને સરળ.

વિચ્છુહંડ (દેશી) (ક્રિ.) - (‘વિચ્છુહ’, વર્તમાનકાલ,

ગુણમ્પિ - દોરીલા લાવલેલા (બાણ).

તૃતીય પુરુષ એકવચન,) ફેકૂન દેતે, દૂર કરતે.

સર (પું.) - શર, બાણ.

ઉજ્જુઅ (વિ.) - ક્રજુક, સરળ.

વંક (વિ.) - વક્ર, વાકડા.

ગાથા (૬) ભાવાર્થ -

પાટલાચી મુલગી ઇતકી સુંદર આહે કી તી દૃષ્ટિપથાત યેતાચ સારે લોક તિચ્યાકડે અનિમિષ નેત્રાંની પાહતાત. અસે મહણતાત કી, દેવાંચ્ચા પાપણ્યા લવત નાહીત મહણજે ત્યા સુંદર મુલીને જણૂ સગળ્યા ગાવકચ્ચાંચે રૂપાંતર દેવાંમધ્યે કેલે.

ગ્રામણિધૂઆ - ગ્રામપ્રમુખાચી કન્યા, પાટલાચી પોર.

समुच्वहः (क्रि.) - ('समुच्वह', वर्तमानकाळ, तृतीय पुरुष एकवचन,) धारण करते.
अणिमिस-णअणो - अनिमिष नेत्रांचा (सगळा गाव). **देवीकओ** - देवपणास नेला.
सअल (वि.) - सकल, सगळा.

गाथा (७) भावार्थ-

हे दारिद्र्या, जे जे गुणी, त्यागी व शास्त्रनिपुण आहेत, त्या त्या सर्वांवर तुझे प्रेम असते; इतका तू गुणज्ञ व विचक्षण आहेस. (गुणी, त्यागी आणि ज्ञानी माणसे प्रायः दरिद्री असतात, असा भावार्थ.)

गुणिणो, चाइणो - (प्रथमेची बहुवचने,) गुणी आणि त्यागी.

विअडू-विण्णाणा - शास्त्रनिपुण लोक.

सानुराअ (वि.) - सानुराग, प्रेमात पडलेला.

विअक्खण (वि.) - विचक्षण, चतुर.

सि (क्रि.) - असि, आहेस.

स्वाध्याय

प्र. १ : पाड्यभासाए उत्तराणि लिह ।

- (१) कियंताणं गाहणं संगहो हालेण कओ ?
- (२) ललिअं माणो, खमा, मोणं च कस्स छज्जइ ?
- (३) गामणिधूआए गामो कहंविहो कओ ?

प्र. २ : थोडक्यात उत्तरे लिहा.

- (१) गावातील शांत तळे बघून, कवीला कोणती उपमा सुचली ?
- (२) पळसाच्या फुलांनी सजलेली जमीन पाहून कवीला कशाची आठवण झाली ?
- (३) दारिद्र्याला कवीने कोणत्या अर्थाने 'विचक्षण' म्हटले आहे?

प्र. ३ : व्याकरण

अ) रूपे ओळखा.

हालेण, उड्डाविआ, जाणंतस्स, रेहइ, गुणम्मि, समुच्वहइ, गुणिणो

ब) पुढील शब्दांना पाठाच्या आधारे प्राकृत प्रतिशब्द द्या.

गाथा, आत्या, पोपट, पाटील, भिक्षुसंघ, क्षमा, बाण

विशेष अभ्यास

शिक्षकांच्या मदतीने पुढील गाथांचा अर्थ समजून घ्या.

तं मित्तं कायब्वं जं किर वसणम्मि देसकालम्मि ।

आलिहिय-भित्ति-बाउल्यं व न परम्मुहं ठाइ ॥

तं मित्तं कायब्वं जं मित्तं कालकंबलीसरिसं ।

उयण्ण धोयमाणं सहावरंगं न मेल्लेइ ॥

